



विद्यानंद को-ऑप. बँक लि; सोलापूर



आमचे प्रेरणास्रोत व श्रद्धास्थान
प.पु. सिद्धांत चक्रवर्ती श्वेतपिच्छाचार्य १०८
श्री विद्यानंदजी मुनिराज





विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर

* संचालक मंडळ *



अध्यक्ष



श्री. सुधीर श. गांधी

उपाध्यक्ष



श्री. अमृतलाल ह. पमनानी

संचालक



श्री. संजय श. गांधी

संचालक



श्री. परमेश्वरी गौ. गांधी

संचालक



श्री. दयानंद चं. मठाळकर

संचालक



श्री. मनोज मे. दोशी

संचालक



श्री. साजन म. चंकेश्वरा

संचालक



श्री. महावीर अ. शहा

संचालिका



सौ. शुभदा श. शहा

संचालिका



श्रीमती मीना रा. शहा

संचालिका



सौ. सोनाली मे. फताटे

संचालक



श्री. विश्वनाथ सु. बुक्का

संचालक



श्री. नागेश मा. होनकळस

संचालक



श्री. रमेश शा. कांबळे

तज्ञ संचालक



श्री. जयंत स. कुलकर्णी

तज्ञ संचालिका



सौ. आत्मजा रो. गांधी (सि.ए)

संरक्षक



श्री. दिनकर पु. देशमुख

व्यवस्थापन मंडळाचे सदस्य



श्री. जगदीश के. स्वामी

व्यवस्थापन मंडळाचे सदस्य



डॉ. राहुल वि. श्रीखंडे

व्यवस्थापन मंडळाचे सदस्य



श्री. संतोष गु. विभुते

* संस्थापक अध्यक्ष *



स्व. शरदचंद्र खुशालचंद गांधी
जन्म : ०५ सप्टेंबर १९३६ * * * * * स्वर्गवास : ०५ एप्रिल २०२१





विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर



संस्थापक अध्यक्ष

मा. स्व. शरदचंद्र खुशालचंद गांधी

विद्यमान संचालक मंडळ

श्री सुधीर शरदचंद्र गांधी

अध्यक्ष

(मो. ९३७०४२५५००)

श्री. अमृतलाल हसानंद पमनानी

उपाध्यक्ष

(मो. ९४२०७८०८८०)

श्री. संजय शरदचंद्र गांधी	मो. ९३७०४०४५४६	श्रीमती मीना राजन शहा	मो. ०२१७-२३२६३७४
श्री. परमेशी गौतमचंद गांधी	मो. ९४२३३२८४१३	सौ. सोनाली मेघनाथ फताटे	मो. ९३२५२७९८६६
श्री. मनोज मेघचंद दोशी	मो. ९३७०४०५८००	श्री. विश्वनाथ सुभाष बुक्का	मो. ९८२२२५७७७७
श्री. दयानंद चंद्रकांत मंठाळकर	मो. ९९२२२०७००७	श्री. नागेश मारुती होनकळस	मो. ९०२१४७१८७०
श्री. साजन महावीर चंकेश्वरा	मो. ९४२३००२६०९	श्री. रमेश शाम कांबळे	मो. ९८५०३२८३२४
श्री. महावीर अरविंद शहा	मो. ९८९०९८११७८	श्री. जयंत सदाशिव कुलकर्णी (तज्ञ संचालक)	मो. ९८८१३२१७१७
सौ. शुभदा शशिकिरण शहा	मो. ९७६६४०६६४०	सौ. आत्मजा रोहित गांधी (तज्ञ संचालिका) सी.ए.	मो. ९३७०४०५५९९

व्यवस्थापन मंडळ

श्री. सुधीर शरदचंद्र गांधी

श्री. दयानंद चंद्रकांत मंठाळकर

श्री. जगदीश केशव स्वामी

डॉ. राहुल विठ्ठल श्रीखंडे

श्री. संतोष गुरूशांत विभुते

श्री. दिनकर पुरूषोत्तम देशमुख

सरव्यवस्थापक

(मो. ९३७०१२१२०३)

➤ बाळीवेस शाखा	- फोन नं. (०२१७) २६२५२११	vcbl.ho@vidyanandbank.com
➤ नातेपुते शाखा	- फोन नं. (०२१८५) २६३३०१	natepute@vidyanandbank.com
➤ अकलूज शाखा	- फोन नं. (०२१८५) २२५२११	akluj@vidyanandbank.com
➤ पंढरपूर शाखा	- फोन नं. (०२१८६) २२५२११	pandharpur@vidyanandbank.com
➤ विजापूर रोड शाखा	- फोन नं. (०२१७) २३०५२११	vroad@vidyanandbank.com
➤ फलटण शाखा	- फोन नं. (०२१६६) २२५२११	phaltan@vidyanandbank.com
➤ इंदापूर शाखा	- फोन नं. (०२१११) २२५३११	indapur@vidyanandbank.com

१३, जैन बोर्डिंग कॉम्प्लेक्स, बुधवार पेठ, बाळीवेस, सोलापूर - ४१३००२

फोन नं. (०२१७) २६२५२११

website - www.vidyanandbank.com | e-mail :- ceo@vidyanandbank.com



• वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस • (फक्त सभासदांकरिता)

बँकेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, विद्यानंद को. ऑप. बँक लि., सोलापूर या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता “गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान” बाळीवेस, सोलापूरच्या प्रांगणातील हॉलमध्ये बोलविण्यात येत आहे. सदर सभा खालील विषयांवर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली आहे, तरी सदर सभेस सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

• सभेपुढील विषय •

- मागील दिनांक २६ जून २०२५ रोजी झालेल्या २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
- सन २०२५-२६ या वर्षाचा वार्षिक अहवालातील वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व नफा-तोटा पत्रक स्विकारणे व मंजुरी देणे तसेच मा. वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे.
- सन २०२५-२६ सालाचा वैधानिक लेखापरिक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल माहिती व मंजूरीसाठी.
- सन २०२६-२७ सालाकरीता मा. संचालक मंडळाने तयार केलेले उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रक मंजूर करणे व सन २०२५-२०२६ च्या अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- सन २०२६-२०२७ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणुकीस व त्यांच्या मानधनास मंजुरी देणे.
- महाराष्ट्र शासनाने नागरी सहकारी बँकांना लागू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजना व तडजोड योजनेअंतर्गत थकित कर्जदारांना व्याजात दिलेले सुट रकमेस मान्यता देणे.
- वैधानिक लेखापरिक्षकांचे मान्यतेने, वसुलीचा हक्क अबाधित ठेवून १००% तरतुद असलेल्या थकबाकीदाराच्या रकमांचे निर्लेण करणे.
- सन २०२६-२७ मध्ये बँकेचे सभासद व कर्मचारी यांचेसाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत विचार करणे.
- बँकेच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून न शकणाऱ्या सभासदांच्या अनुपरिस्थितीस मान्यता देणे.
- मा. अध्यक्ष यांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

सोलापूर

दि. २६ जुलै २०२६

श्री. सुधीर शरदचंद्र गांधी

अध्यक्ष

• सूचना •

- किमान गणसंख्ये अभावी सभा तहकुब झाल्यास ती सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी ठरलेल्या वेळेनंतर अर्ध्यातासाने सुरू होईल. त्यासाठी कोरमची आवश्यकता भासणार नाही.
- वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमध्ये व बँकेच्या वेबसाईटवर (www.vidyanandbank.com) उपलब्ध राहील.
- दि. ३१/०३/२०२६ अखेरच्या ताळेबंद, नफा-तोटा पत्रकासंबंधी काही माहिती विचारावयाचे असल्यास त्यांनी दि. २३/०७/२०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत बँकेच्या प्रत्येक शाखा व्यवस्थापकांकडे लेखी कळवावे. त्यानंतर आलेल्या प्रश्नांचा विचार केला जाणार नाही.

• विशेष सूचना •

- ज्या सभासदांनी खातेस वारस नेमून दिलेले नसतील किंवा ज्यांना वारस नेमून द्यावयाचा असेल त्यांनी कृपया नॉमिनी फॉर्म भरून देऊन बँकेत दाखल करण्याची व्यवस्था करावी.
- २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा विषय नं. ११ (०२) नुसार ज्या सभासदांनी जुने भाग प्रमाणपत्र जमा करून नवीन भाग प्रमाणपत्र कण्याकरिता दिले होते ते प्रमाणपत्र तयार झाले असून मुख्य शाखेतून घेऊन जावे.
- आपल्या बँकेनी मा. आर.बी.आयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार C-KYC प्रणालीची अंमलबजावणी केलेली आहे ज्या सभासदांनी व खातेदारांनी अद्याप C-KYC अद्यायावत केलेली नाही त्यांनी पॅन कार्ड, आधारकार्ड व कलर फोटो यांची प्रत नजीकच्या शाखेत जमा करण्यात यावी.
- आपला पत्ता बदललेला असल्यास नवीन पत्ता, टेलिफोन व मोबाईल नंबर बँकेस लेखी स्वरूपात त्वरीत कळवावा.
- कृपया सभासदांनी सभेस येताना आपली नोटीस प्रत घेवून यावी.



२९ वी वार्षिक अहवाल २०२५-२०२६

सन्माननीय सभासद बंधू भगिनी,

प.पू. आचार्य श्री विद्यानंदजी मुनिराज यांना भावपूर्ण अभिवादन करून आपणासर्वांचा प्रतिनिधी या भूमिकेतून आपल्या बँकेचा २९ वी वार्षिक अहवाल, दि. ३१ मार्च २०२६ अखेरचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, लेखापरीक्षकांचा अहवाल व अन्य विवरणपत्रे आपल्यासमोर मांडत आहोत.

बँकेची स्थापना केल्यापासूनच आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्या सर्वांच्यावतीने आपले प्रतिनिधी म्हणून पारदर्शकपणे, शर्थीने, प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यरत आहोत. एखादी संस्था चालवताना प्रामाणिकपणा व सचोटी याचे काय महत्त्व व फळ आहे हे वेळोवेळी येणारे प्रसंग व त्यातून मिळणारा मार्ग हे अधोरेखित करतात. आपण सर्वांनी आमच्या याच सचोटी, पारदर्शकपणा व प्रामाणिकपणा यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. यापुढे देखील आपल्या बँकेचा कारभार असाच पारदर्शकरित्या, प्रामाणिकपणे व सचोटीने चालवण्याचा आमचा निर्धार असून आपणा सर्वांचे सहकार्य असेच यापुढेही लाभेल अशी अपेक्षा आहे.

भारत सरकारच्या निर्णयाला अनुसरून व मा. आर.बी.आय. यांचे वेळोवेळीचे धोरण तसेच बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन बँकेने आपल्या विद्यानंद को-ऑप. बँकेची देखील विकसनशील बँकेकडून विकसित बँकेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणजे बँकेने सुरू केलेली सीबीएस (कोअरबँकींग) प्रणाली आणि Net Banking ची सेवा. आता आपल्या सभासद व ग्राहकांना घरबसल्याच बऱ्याच बँकींग सुविधांचा जसे, चेकबुक मागणी, खाते शिल्लक माहिती, नियमित खातेउतारा, गुंतवणूक व्याजाचे सटीफिकेट, बँकेत पॅन नंबर व आधारकार्ड नंबर नोंदवणे व अद्यावत करणे याचा उपभोग घेता येईल.

आपल्या बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद व अहमदनगर या सहा जिल्ह्यात आहे. आपल्या बँकेचे बाळीवेस सोलापूर, नातेपुते, अकलूज, पंढरपूर, विजापूर रोड सोलापूर, फलटण व इंदापूर शाखांचे कामकाज समाधान कारक आहे.

आपल्या बँकेची ३१/०३/२०२६ अखेरची आर्थिक स्थिती सांगताना आनंद वाटतो की, आपल्या बँकेची एकूण ठेवी १९६.२८ कोटी असून, कर्ज वाटप १२०.४८ कोटी आहे, बँकेने ६१.३८% सीडी रेशो राखला आहे. बँकेला ३१/०३/२६ अखेर एकूण ४३१.५० लाख ढोबळ नफा झाला असून आयकर, संशयीत व बुडीत निधी, उत्तम कर्ज तरतूद, लेखापरीक्षण फी इ. करिता एकूण रु. १७५.०० लाखाची तरतूद वजा जाता निव्वळ तोटा रु. ५९३.५५ लाख इतका राहतो.

आपल्या बँकेची www.vidyanandbank.com नावाने वेबसाईट सुरू केली असून बँक C-KYC, Net Banking, SMS बँकींग, RTGS/NEFT सर्व प्रकारचे Tax Payments, IMPS, फोन बँकींग सुविधा, मिस्ड कॉल अलर्ट सेवा Q.R. कोड सेवा आपल्या ग्राहकांना देत आहे.

जागतिकीकरण, शासनाची मुक्त अर्थव्यवस्था व खाजगी बँकांचा बँकिंग क्षेत्रात शिरकाव तसेच मा. रिझर्व बँकेचे वेळोवेळी बदलते धोरण यामुळे सहकारी बँकासमोर गळचेपी स्पर्धा निर्माण झालेली आहे. आपल्या बँकेच्या आर्थिक स्थितीचे वर्णन थोडक्यात पुढे दिले आहे. आर्थिक मजबूत बँक समजण्यासाठी रिझर्व बँक काही निकष

वापरते. त्यामध्ये भांडवल पर्याप्तता, (सी.आर.ए.आर.), निव्वळ एनपीए चे प्रमाण, निव्वळ नफा, राखीव रोखता (सी.आर.आर.) आणि एस.एल.आर यांची निर्धारित पातळी सांभाळणे यांचा समावेश आहे.

बँकेच्या विविध विभागांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

सभासद संख्या व भागभांडवल

बँकेचे अधिकृत वसूल भागभांडवल रु. १२०३.६७ लाख आहे. अहवाल सालामध्ये दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर सभासद संख्या ४१२८ इतकी आहे.

भांडवल पर्याप्तता (सी.आर.ए.आर.)

रिझर्व बँकेच्या भांडवल पर्याप्तता निकषानुसार (Capital Adequacy Norm) नागरी सहकारी बँकांसाठी भांडवल पर्याप्तता प्रमाण लागू आहे. बँकेच्या सक्षम स्थितीकरिता हा निकष महत्वाचा आहे. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १३.१० टक्के आहे. तो रिझर्व बँकेच्या निकषानुसार १२.०० टक्के पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. याचाच अर्थ बँकेचे जोखीम व्यवस्थापन योग्य आहे असे म्हणता येईल.

निधी

दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर स्वनिधी व इतर निधी मिळून रु. ३२३५.८७ लाख इतका असून गतवर्षीच्या तुलनेने त्यात रु. १०३९.७४ लाखाने वाढ झालेली आहे.

ठेवी

दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर ठेवी रु. १७५०७.७८ लाख इतक्या होत्या. अहवालसाली त्यामध्ये रु. २१२०.६५ लाख इतकी वाढ होऊन दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर ठेवी रु. १९६२८.४३ लाख इतक्या झाल्या आहेत.

ठेवींचा विमा

पाच लाखापर्यंत ठेवीस डिपॉझिट इन्शुरन्स ची योजना लागू आहे. ग्राहकांच्या ठेवीच्या सुरक्षिततेसाठी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मुंबई या रिझर्व बँकेच्या ठेव विभागास बँक विमा हप्ता पाठवीत असते. बँकेने दि. २८/११/२०२४ रोजी रु. ११.२४ लाख व दि. २६/११/२०२५ रोजी ११.८६ लाख इतका डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मुंबई चा प्रिमियम भरला आहे.

कर्ज

बँकेच्या व्यवसायात कर्ज व्यवहार हा महत्वाचा घटक आहे कारण चांगल्या कर्ज व्यवहारामुळे बँकेची नफा क्षमता वाढत असते. आपल्या बँकेची दिनांक ३१ मार्च २०२५ अखेरची एकूण कर्जे रु. ११२.७१ कोटी इतके होते ते दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर रु. १२०.४८ कोटी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यात वाढ रु. ७.७७ कोटी झालेली आहे. आपल्या बँकेचा मार्च २०२५ अखेर सी.डी. रेशो ६४.३८ टक्के होता, अहवाल सालामध्ये मार्च २०२६ ला बँकेचा तो



६१.३८ टक्के आहे. मा. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेने ट्रान्सयुनियन सिबिल लि., क्रिफ हायमार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, एक्सपिरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया प्रा. लि., व इक्वीफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा.लि., या चारही संस्थांचे सभासदत्व घेतले असून त्यांच्या मार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा वापर करत आहे. तसेच मा. आर.बी.आय.च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर संस्थांना आपल्या कर्जदारांच्या कर्जाची माहिती वेळोवेळी सादर करित आहोत. बँकेच्या सभासदांनी कर्ज वितरणात वाढ होऊन उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने चांगले कर्जदार बँकेस मिळवून देण्यास सहकार्य करावे. तसेच पुढील अप्रिय गोष्टी टाळण्यासाठी टर्म लोन कर्जदारांनी नियमितपणे हप्ते भरून व सी.सी. कर्जदारांनी वेळेवर व्याज भरून कर्ज खाते नूतनीकरण करून घेण्याचे सहकार्य करावे.

थकबाकी व एन.पी.ए.व्यवस्थापन

अहवाल सालात वर्षाचे सुरुवातीपासूनच थकबाकी व एन.पी.ए.चे प्रमाण मर्यादित ठेवण्याचे धोरण बँकेने अवलंबिले आहे. थकबाकी ही बँकेच्या स्थायीवर, प्रगतीवर व नावलौकीकावर परिणाम करणारी बाब असल्याने कठिण थकबाकीदाराविरुद्ध वसुलीसाठी नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागते. संबंधित थकीत कर्जदार योग्य तो प्रतिसाद देऊन आपले थकित कर्ज खाते बेबाक करतील अशी अपेक्षा आहे. कोरोना महामारी, दुष्काळी परिस्थिती व आर्थिक मंदी यामुळे ढोबळ एन.पी.ए. प्रमाण २२.९२ टक्के आणि निव्वळ एन.पी.ए. प्रमाण २.७४ टक्के इतके झाले आहे.

गुंतवणूक

दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु. ७५९७.२१ लाख इतकी होती. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेरीस रु. ८६५३.४७ लाख इतकी गुंतवणूक झाली आहे. मा. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे एन.डी.टी.एल. च्या १८.०० टक्के प्रमाणे सरकारी कर्ज रोख्यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मार्च २०२६ अखेर रु. ४२९२.१९ लाख इतकी सरकारी कर्जरोख्यात गुंतवणूक केली आहे. एकूण गुंतवणूकीमध्ये याचा समावेश आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बँकिंग सहकार क्षेत्र मागे असता कामा नये याचा विचार करून आपल्या बँकेने पुढील बाबी पूर्ण केल्या आहेत.

- Q.R. Code
- CBS प्रणाली, नेट बँकिंग
- RTGS/NEFT फंड्स ट्रान्सफर सुविधा
- SMS बँकिंग सुविधा
- जी.एस.टी. व इनकम टॅक्स भरण्याची सुविधा
- आधुनिक नोट काऊंटिंग मशीन व शॉर्टिंग मशीन
- CTS चेकबुक फॅसिलिटी
- मिस्ट कॉल अलर्ट सेवा

वैधानिक लेखापरीक्षण

मेसर्स हिरेमठ पाटील अँड उदगिरी असोसिएट्स, सी.ए. दरेच चन्नप्पा पाटील सोलापूर यांनी आपल्या बँकेचे सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण केलेले आहेत. लेखापरीक्षणावेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन व सूचना मोलाचे असून ते बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्यच आहे. वैधानिक लेखापरीक्षक यांनी बँकेला ऑडीट वर्ग 'ब' दिलेला आहे. त्यांच्या बहुमोल सूचनांबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

अंतर्गत लेखापरीक्षण

सन २०२५-२६ चे अंतर्गत लेखापरीक्षणाचे काम मे. बाहुबली अ. शहा अँड कंपनी, चार्टर्ड अकौंटंट्स, सोलापूर यांनी सर्व शाखांचे पूर्ण केलेले आहे. अंतर्गत लेखापरीक्षणावेळी त्यांनी केलेल्या सूचना, मार्गदर्शन व सल्ला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

प्रशिक्षण

बँकेच्या संचालक मंडळास तसेच कर्मचारी वर्गास ऑनलाईन वेबीनार चर्चासत्राद्वारे प्रशिक्षण देत असून, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स, कॉलेज ऑफ अँग्रीकल्चरल बँकिंग (CAB) आरबीआय पुणे, यांच्या मार्फत ऑनलाईन चर्चासत्र मार्फत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे बदलते धोरण, बदलणारे कायदे, भविष्यात येणाऱ्या अडचणी याविषयी माहिती होते.

संचालक मंडळ व इतर समिती सभा

अहवाल सालात संचालक मंडळाच्या १३ सभा झाल्या आहेत. त्याशिवाय वेळोवेळी नियमानुसार कर्ज वाटप समिती, वसुली समिती व इतर सर्व उपसमित्यांच्या बैठका झालेल्या आहेत. सर्व सभांचे कामकाज एकमताने, खेळीमेळीने व यथायोग्य पार पाडण्यासाठी सर्व संचालकांनी मला मनापासून सहकार्य केलेले आहेत. बहुसंख्य संख्येने संचालक प्रत्येक सभेस हजर राहून माहिती घेतात व आवश्यक त्या सूचना करित असतात हे नमूद करताना मला आनंद होतो.

संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे -

मा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार दि. ३१ मार्च २०२६ अखेर मा. संचालक व त्यांच्या नातेवाईकांस कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नाही.

सेवक वर्ग

बँकेची सर्वांगीण प्रगती होणेसाठी सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतक यांचे सहकार्य आहेच. त्या इतकाच महत्वाचा घटक म्हणून सेवक वर्गाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. बँकेच्या ध्येय धोरणाची योग्य दिशा ठरल्यानंतर धोरणाप्रमाणे त्याची तळमळीने यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर येते, ती त्यांनी अतिशय निष्ठेने पार पाडलेली आहे. बँकेत एकूण ४७ कर्मचारी असून बँकेचे कामकाज अतिशय सुरळीत चालू आहे. यामुळे बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. या पुढेही त्यांच्याकडून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने अशाच अपेक्षा आहेत.



आभार -

दि. १९ जून १९९७ रोजी स्व.श्री. शरदचंद्र खुशालचंद गांधी यांनी लावलेल्या रोपाचे आज वटवृक्ष झालेला दिसून येतो. गेल्या २८ वर्षांमध्ये बँकेने केलेले कामकाज ही आपण सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांनी सुज्ञपणे आमचेवर दृढविश्वास ठेवून केलेल्या सहकार्यामुळे बँकेचे कामकाज करणे शक्य झाले आहे. या पुढील वाटचालीतसुद्धा आपणांकडून अशीच साथसंगत लाभेल असा मला आत्मविश्वास वाटतो. आज विद्यानंद बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर व धाराशिव जिल्हे आहेत. हे सर्व मा. सभासद व ग्राहकांच्या पाठबळामुळे शक्य झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा थोडक्यात आढावा मी आपल्यासमोर मांडला आहे. बँकींग क्षेत्रातील तिब्र स्पर्धा, मा. रिजर्व बँकेचे नवनवीन धोरण, माहिती व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संगणक क्षेत्रातील नवनवीन बदल तसेच वसुलीसाठी अडथळ्यांची शर्यत यामुळे बँकींग व्यवसाय चालविणे जिकरीचे होत आहे. अशा परिस्थितीतही सर्व बाबतीत सतर्क राहून प्रगतीच्या वेगात बँकेने सातत्य राखले आहे.

बँकेच्या ज्या कर्जदारांनी आपले कर्ज विहीत वेळेमध्ये परतफेड केली आहे त्यांचे बँकेच्यावतीने आभार तसेच जे कर्जदार थकीत आहेत त्यांच्यावर १०१ ची व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व भविष्यात अशा कर्जदारास बँकेकडून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

अहवाल वर्षात मा. भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई व नागपूर, मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, मा.श्री. शैलेशजी कोतमिरे साहेब, माजी अतिरिक्त सहकार आयुक्त, पुणे, मा.श्री. किरण गायकवाड साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर, मा. श्री. विष्णू डोके साहेब, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग -१, सहकारी संस्था, सोलापूर, या व इतर कार्यालयामधील विविध पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग यांनी बँकेस वेळोवेळी जे सहाय्य केले व मार्गदर्शन केले त्या सर्वांचा मी व मा. संचालक मंडळाच्या वतीने आभार मानतो.



आपला
श्री. सुधीर शरदचंद्र गांधी
अध्यक्ष

* श्रद्धांजली *

अहवाल सालात दिवंगत झालेल्या भारतातील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला आदि विविध क्षेत्रातील थोर व्यक्ती तसेच आपल्या बँकेचे दिवंगत सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	भांडवल व देणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
२५,००,००,०००.००	१) अ) अधिकृत भाग भांडवल (२,५०,००० भाग प्रत्येकी रु. १००० चा एक प्रमाणे)		२५,००,००,०००.००
८,४४,६३,६७५.००	ब) वसुल भाग भांडवल		१२,०३,६७,६७५.००
२१,९१,३२,८९७.९६	२) गंगाजळी व इतर निधी		३,२३,५७,६१३.५०
६,५८,७३,५१८.२८	अ) राखीव निधी	६,७३,२८,२६३.२८	
०.००	आ) डिव्ही. इक्वी. फंड	०.००	
१९,७१,८५६.९२	इ) बिल्डींग फंड	३१,४६,८५६.९२	
३४,४४२.२४	ई) धर्मादाय फंड	५९,४१२.७८	
१४,७९,३३,१०३.९३	उ) संशयित व बुडीत कर्ज निधी	२५,००,३३,१०३.९३	
०.००	ऊ) स्पेशल संशयित व बुडीत कर्ज निधी	०.००	
३०,१९,९७६.५९	ए) स्टॅंडर्ड असेट तरतूद	३०,१९,९७६.५९	
३,००,०००.००	ऐ) गुंतवणूक चढउतार निधी	०.००	
०.००	ओ) सभासद कल्याण निधी	०.००	
१,७५,०७,७८,२२४.२४	३) ठेव व अन्य खाती		१९६,२८,४३,४०१.७२
१०,२६,९३,६१९.६०	अ) चालू ठेवी	१४,४७,२९,९०२.६७	
१८,५५,७५,७०९.८०	आ) बचत ठेवी	२०,०२,८७,९७१.२१	
९,३९,५४,३९६७.८	इ) पुनर्गुंतवणूक ठेवी	१,०७,१७,४८,८८६.८४	
२,३०,५३,२४९.००	ई) दाम दुप्पट ठेवी	२,१५,९३,९४२.००	
४७,९७,२२,८५१.००	उ) मुदत ठेवी	५०,३८,७७,३७७.००	
१,३०,९५,४९२.००	ऊ) आवर्तक ठेवी	१,३३,२६,२८८.००	
३०,०८१.००	ए) पिंग्मी ठेवी	१५,०४६.००	
७०,३५,२५४.००	ऐ) मुदत ठेवी (स्टाफ सेक्युरिटी)	७२,३५,९८८.००	
२८,०००.००	ओ) पिंग्मी सिक्युरिटी डिपॉझीट	२८,०००.००	
२,०५,४३,७४,७९७.२०	बेरीज पुढील पानावर		२,४०,६७,९८,६९०.२२



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	जिंदगी व येणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
२,१७,८४,९२३.००	१) हातातील रोख शिल्लक		१,५८,७४,४२१.००
१४,१४,९५,०१०.२४	२) बँकातील चालू खात्यातील शिल्लक		२२,०६,०६,३४७.७०
५,७८,६२,४०४.२६	अ) कमर्शियल बँक्स	५,८७,७६,८६०.५४	
२,२७,७५,८९२.९९	आ) एमएससी अँड डीसीसी बँक्स	४,६५,११,११४.१७	
५,२१,२८,७८३.०९	इ) नॅशनल बँक्स	१०,६५,१०,४४३.०९	
८७,२७,९२९.९०	ई) स्टेट बँक ग्रुप	८८,०७,९२९.९०	
७५,९७,२०,६६०.००	३) गुंतवणूक		८६,५३,४७,४४२.००
३४,९५,६७,१६०.००	अ) सेंट्रल गव्हर्नमेन्ट सेक्युरिटीज	४८,९४,९९,२१०.००	
८,९३,५२,५००.००	आ) स्टेट गव्ह. सेक्युरिटीज	८,९३,५२,५००.००	
०.००	इ) म्युच्युअल फंड	०.००	
१,०००.००	ई) महाराष्ट्र राज्य सह. बँक मुंबई (शेअर्स)	१,०००.००	
३२,०८,००,०००.००	उ) कमर्शियल बँकेतील गुंतवणूक	२८,६४,९५,१३२.००	
०.००	ऊ) डीसीसी बँक्स गुंतवणूक	०.००	
०.००	ए) नॅशनल बँक्स गुंतवणूक	०.००	
६७,७८,६०,२८९.७७	४) शाखा समन्वय		८१,७६,०१,७४१.३५
६२,३१,५५२.१९	५) मालमत्ता (घसारा वजा जाता)		५६,७१,७५०.२३
२१,००,३८२.४२	अ) फर्निचर अँड फिक्चर्स	१७,७४,९४६.४२	
३३,८८,५३७.३३	आ) डेड स्टॉक	३१,३३,२४२.३३	
७,४२,६३२.४४	इ) कॉम्प्युटर मशिनरी, बँकिंग, कॉम्प्यु. सॉफ्टवेअर	७,६३,५६१.४८	
२,५६,२४,७१५.००	६) येणे व्याज		३,४३,४१,६१३.३५
६९,३२,४४८.००	अ) गव्हर्नमेंट सेक्युरिटीवरील येणे व्याज	१,४६,९६,८८९.३५	
१,८६,९२,२६७.००	आ) मुदत ठेवीवरील येणे व्याज	१,९६,४४,७२४.००	
१,६३,२७,१७,१५०.२०	बेरीज पुढील पानावर		१,९५,९४,४३,७१५.६३



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	भांडवल व देणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
२,०५,४३,७४,७९७.२०	बेरीज मागील पानावरून		२,४०,६७,९८,६९०.२२
<u>२४,५४,९०४.००</u>	<u>४) देणे व्याज</u>		<u>२४,४९,०१६.००</u>
१२,४३,१८२.००	अ) मुदत ठेवीवरील व्याज	१३,०७,८५२.००	
१२,११,७२२.००	आ) आवर्तक ठेवीवरील व्याज	११,४१,१६४.००	
<u>४,८९,००,६००.६१</u>	<u>५) इतर देणी</u>		<u>७४,१७,३६१.६७</u>
३,५१,५३,१८२.५६	अ) पे ऑर्डर पेयेबल	१३,३६,०११.४९	
८,४८,६२५.६२	आ) टी.डी.एस. देणे	२१,५८,५३१.५६	
६,०७,३७८.००	इ) ऑडीट फी देणे	५,००,०००.००	
०.००	ई) आदेशिव स्टॅम्प	०.००	
५,५६,४१९.००	उ) निवडणूक तरतूद	०.००	
१५,६७,०००.००	ऊ) टॅक्स प्रोव्हिजन	०.००	
१,१०,५८०.००	ए) शेअर होल्डर देणे	१,१०,५८०.००	
३,६१,१५३.५७	ऐ) जी.एस.टी. देणे	४,३५,५६७.७६	
१,००,०००.००	ओ) विज बिल व टेलिफोन बिल तरतूद	५०,०००.००	
९६,२६१.८६	औ) इतर तरतूद	९६,६७०.८६	
०.००	अं) स्टेल् डी.डी. व चेक्स	०.००	
०.००	अः) पी. एफ व व्यवसाय कर देणे	०.००	
०.००	क) डिफ खाते तरतूद	०.००	
९५,००,०००.००	ख) लिलाव सस्पेंस	२,७३०,०००.००	
<u>०.००</u>	<u>६) बाहेरील कर्जे</u>		<u>०.००</u>
<u>२२,६९,४७,३११.३९</u>	<u>७) दुबेरजी</u>		<u>२९,४९,८८,५६७.००</u>
२१,१९,८९,५१०.३९	अ) एन.पी.ए. व्याज	२७,१०,५८,९४७.९९	
५२,७००.००	आ) वसुलीस आलेली बिले	५२,७००.००	
५३,०८,११९.००	इ) बँक गॅरंटी	५४,६१,६६४.००	
३३,५४,७९०.००	ई) ग्रॅच्युटी फंड	३३,५४,७९०.००	
१०,४१,८६६.४९	उ) डिफ खाते	२२,१३,५४०.८०	
५२,००,३२५.५१	ऊ) इतर खर्च	१,२८,४६,९२४.२१	
२,३३,२६,७७,६१३.२०	बेरीज पुढील पानावर		२,७१,१६,५३,६३४.८९



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	जिंदगी व येणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
१,६३,२७,१७,१५०.२०	बेरीज मागील पानावरून		१,९५,९४,४३,७१५.६३
<u>१,१२,७१,४२,०४९.७१</u>	<u>७) कर्जे</u>		<u>१,२०,४८,२२,५३२.१५</u>
२०,००,८९,८६७.४७	अ) नजरगहाण कॅश क्रेडीट	१९,३१,९५,१६४.०७	
५,९७,८१,३८२.५२	आ) मुदत कर्जे	४,३०,०६,२४६.८६	
३३,५२,३४,१३८.०२	इ) व्यवसाय कर्ज	१३,९०,७१,६६१.६८	
४,३९,५३,९३६.६०	ई) अॅडव्हान्स टू कॉन्ट्रॅक्टर	४,१४,४७,३९३.६०	
५,०१,३३,६९०.४४	उ) तारण कर्ज	४,७७,९९,७९९.८२	
७८,८७,१३८.५२	ऊ) वाहन तारण कर्जे	५९,८६,९०७.३२	
४,२७,८६६.००	ऐ) इंडस्ट्रियल लोन (प्लॅट अँड मशिनरी)	४,२९,६३६.००	
५,३५,२३,४५२.६८	ओ) गृह कर्जे	८,०४,३५,४८८.५४	
१,८५,६१९.६२	औ) पगार तारण	१,१४,६४८.६२	
४०,०५,०००.७४	अं) विनातारण कर्ज	३१,३८,२४६.७४	
०.००	अः) सेक्युरिटी तारण कर्जे (वेअरहाऊस)	०.००	
६,१९,८३,२३६.८२	क) सोने तारण कर्ज	८,३८,६३,३६५.८४	
४,२४,०८,९३९.४६	ख) मुदत ठेव तारण कर्ज	६,६९,१७,९४३.८२	
१८,६६,१९,४५८.७४	ग) मिळकत तारण कर्जे	२३,४७,०४,२३३.१८	
३५,१५,०१६.००	घ) मायक्रो कर्जे	१०,३३,८०१.२२	
७,३५,३३,३६१.००	च) अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास कर्जे	१०,१८,५१,७३७.८४	
३५,५६३.००	छ) संक्षिप्त कर्जे	२८,४५२.००	
४२,८९२.००	ज) कॅश क्रेडीट	४२,८९२.००	
३७,८१,४९०.०८	झ) कर्मचारी कर्जे	३०,६१,१५६.७२	
०.००	त्र) तारण व्यवसाय कर्ज	१४,६८,२५,६५६.२८	
०.००	ट) आय महिला केंद्री पर्यटन कर्ज	५९,६०,५४६.००	
०.००	ठ) अपसंख्यांक गृह कर्ज	५९,०७,५५४.००	
<u>२२,६९,४७,३११.३९</u>	<u>८) दुबेरजी</u>		<u>२९,४९,८८,५६७.००</u>
२१,१९,८९,५१०.३९	अ) थकीत व्याज येणे	२७,१०,५८,९४७.९९	
५२,७००.००	आ) वसुलीला आलेली बिले	५२,७००.००	
५३,०८,११९.००	इ) बँक गॅरंटी	५४,६१,६६४.००	
३३,५४,७९०.००	ई) ग्रॅच्युटी फंड	३३,५४,७९०.००	
१०,४१,८६६.४९	उ) डिफ खाते	२२,१३,५४०.८०	
५२,००,३२५.५१	ऊ) इतर खर्च	१,२८,४६,९२४.२१	
२,९८,६८,०६,५११.३०	बेरीज पुढील पानावर		३,४५,९२,५४,८१४.७८



विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	भांडवल व देणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
२,३३,२६,७७,६१३.२०	बेरीज मागील पानावरून		२,७१,१६,५३,६३४.८९
<u>६७,७८,६०,२८९.७७</u>	८) शाखा समन्वय खाते		<u>८१,७६,०१,७४१.३५</u>
<u>३५,९९,९७०.५४</u>	९) नफा-तोटा खाते		<u>०.००</u>
०.००	मागील वर्षाचा नफा	०.००	
०.००	वजा	०.००	
०.००	एकूण	०.००	
३५,९९,९७०.५४	चालु वर्षाचा नफा (नफा तोटा पत्रकावरून)	०.००	
३,०१,४१,३७,८७३.५१	एकूण बेरीज		३,५२,९२,५५,३७६.२४

श्री. दिनकर देशमुख
(सरव्यवस्थापक)

श्री. जे. एस. कुलकर्णी
(तज्ञ संचालक)

सौ. आत्मजा रोहित गांधी (सी.ए)
(तज्ञ संचालिका)



* ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	जिंदगी व येणी	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
२,९८,६८,०६,५११.३०	बेरीज मागील पानावरून		३,४५,९२,५४,८१४.७८
<u>२,२६,००,३१५.२१</u>	<u>१) इतर येणी</u>		<u>१,०६,४५,४२१.५०</u>
०.००	अ) क्लेरिंग सस्पेन्स	०.००	
३०,८०,४७८.००	आ) इन्कमटॅक्स येणे	३०,८०,४७८.००	
०.००	इ) एफडी/ओडी येणेबाकी	०.००	
४९,०८२.००	ई) टेलिफोन आणि एम.एस.ई.बी. डिपॉझिट	४९,०८२.००	
१३,५२,७००.००	उ) बिल्डींग डिपॉझिट	१३,५२,७००.००	
६९३.००	ऊ) आदेशिव स्टॅम्प	१०,७४३.००	
०.००	ए) स्टाफ अँडव्हान्स	०.००	
०.००	ऐ) अँडव्हान्स इन्कमटॅक्स	०.००	
६,६४,५२५.२३	ओ) प्रिंटींग व स्टेशनरी शिल्लक	६,६४,५२५.२३	
२,०४,४२६.५५	औ) इनवर्ड आय.जी.एस.टी.	२,२३,७७५.५५	
१,११,०८९.९५	अं) डिफ खाते दावा येणे	१,११,०८९.९५	
१,५३,०४,८१०.००	अः) नॉन बँकिंग मालमत्ता	३०,४०,५९२.७०	
९,५६,१५२.८८	क) इनवर्ड सी.जी.एस.टी.	१०,५४,७९७.७८	
८,७६,३५७.६०	ख) इनवर्ड एस.जी.एस.टी.	९,७६,१२४.८६	
४७,३१,०४७.००	ग) इतर येणी	८१,५१२.४३	
	<u>१०) नफा - तोटा खाते</u>		<u>५,९३,५५,१३९.९६</u>
	मागील वर्षाचा नफा	०.००	
	वजा	०.००	
	एकूण	०.००	
	चालु वर्षाचा तोटा (नफा तोटा पत्रकावरून)	५,९३,५५,१३९.९६	
३,००,९४,०६,८२६.५१	एकूण बेरीज		३,५२,९२,५५,३७६.२४

श्री. अमृतलाल हसानंद पमनानी
(उपाध्यक्ष)

श्री. सुधीर शरदचंद्र गांधी
(अध्यक्ष)

तपासले सामान्य शेन्यास पात्र राहून बरोबर आहे
मे. हिरेमठ पाटील उदगिरी अँड असोसिएट्स
चार्टर्ड अकौंटंट्स
फर्म रजि. नं. १२९८५६ डब्ल्यु
श्री. दशेश चन्नप्पा पाटील (पार्टनर) मेंबर नं. १३१५२४
UDIN-26131524QIBMBO2378



विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर



* ३१ मार्च २०२६ अखेरचे नफा-तोटा पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	खर्च	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
११,३१,५९,९७१.९०	१) ठेवीवरील दिलेले व्याज		१२,६२,३८,४५२.१६
०.००	२) शाखा समन्वय व्याज (दुबेरजी)		०.००
१,२६,३९,७३९.५८	३) कर्मचारी पगार, भत्ते, भविष्य निर्वाह निधी, बोनस		१,२३,१९,८८०.३०
०.००	४) संचालक मंडळाचे भत्ते		०.००
१,४१,५४,९९३.०८	५) भाडे कर, विमा, विजेचा खर्च		१,४२,५१,४५१.५७
१,१९,२४०.००	६) कायदेविषयक खर्च		२१,१४०.००
२,५३,७९६.६४	७) टपाल, तार, दूरध्वनी खर्च		१,६९,३७०.८२
१,५२,३२८.००	८) स्टेशनरी, छपाई, जाहिरात खर्च		२,९८,२६८.३०
५,१०,६७८.००	९) लेखापरीक्षण शुल्क		५,००,२०८.३२
१७,४५,३४०.००	१०) झीज व दुरुस्ती		७,७६,३३०.००
२४,९२,४४६.६४	११) इतर खर्च व तरतूदी		२७,६१,३९३.७७
३१,८०७.००	अ) वार्षिक जनरल मिटींग खर्च	५५,५२३.००	
४३,७७२.३७	आ) क्लिअरिंग चार्जेस आणि बँक कमिशन	३५,७०२.२१	
२,६५,९८९.७६	इ) लोन रिकव्हरी खर्च	५,४३,५५८.७२	
२,३३,२००.००	ई) प्रवास खर्च	२,७१,२५२.००	
०.००	उ) मिटींग खर्च	०.००	
१,२५,२५०.००	ऊ) वार्षिक वर्गणी	८६,०००.००	
३०,०७५.०२	ए) सिबील फी	५५,५३१.०७	
१,८४,५१५.९५	ओ) इतर खर्च	१,९५,५३०.७७	
९४,१५०.००	औ) कोर्ट खर्च	१,४५,०००.००	
१४,८३,६८६.५४	अः) वार्षिक देखभाल खर्च	१३,७३,२९६.००	
१,७५,००,०००.००	१२) इतर तरतूदी		१०,१३,००,०००.००
०.००	अ) स्टॅन्डर्ड असेट	०.००	
१,७५,००,०००.००	आ) संशयीत व बुडीत निधी	१०,१३,००,०००.००	
०.००	ई) इन्कमटॅक्स तरतूद	०.००	
३५,९९,९७०.५४	१३) निव्वळ नफा ताळेबंदास वर्ग		०.००
१६,६३,२८,५०४.३८	एकूण बेरीज		२५,८६,३६,४९५.२४

श्री. दिनकर देशमुख
(सरव्यवस्थापक)

श्री. जे. एस. कुलकर्णी
(तज्ञ संचालक)

सौ. आत्मजा रोहित गांधी (सी.ए)
(तज्ञ संचालिका)



* ३१ मार्च २०२६ अखेरचे नफा-तोटा पत्रक *

३१ मार्च २०२५ रुपये	उत्पन्न	रुपये	३१ मार्च २०२६ रुपये
<u>९,६०,४४,९७३.३४</u>	१) कर्जावरील मिळालेले व्याज		<u>११,१५,८९,२७१.८४</u>
<u>०.००</u>	२) शाखा समन्वय व्याज (दुबेरजी)		<u>०.००</u>
<u>६,००,७९,८०९.१४</u>	३) गुंतवणुकीवरील व्याज		<u>७,८४,८६,३७३.२०</u>
<u>३,२५,८७५.३८</u>	४) हुंडणावळ, कमिशन		<u>७,८४,००८.९३</u>
<u>९८,७७,८४६.५२</u>	<u>५) इतर उत्पन्न</u>		<u>८४,२१,७०१.३१</u>
<u>७,७३,४७५.००</u>	अ) लॉकर भाडे	८,२८,८७४.००	
<u>२९,३१,०२४.७२</u>	आ) इतर	१३,६५,७५१.१६	
<u>६,६९,५८०.००</u>	इ) फॉर्म फी	७,१८,७००.००	
<u>१,७५,५५३.८०</u>	ई) इनऑपरेटिव्ह/मिनिमम बॅलेन्स चार्जेस	१०,९९,८५८.४७	
<u>४४,८०,३५५.००</u>	उ) प्रोसेसिंग चार्जेस	३८,३८,२२७.६८	
<u>८,६५,८५८.००</u>	ऊ) लोन सर्च/व्हिजीट/व्हॅल्युएशन चार्जेस	५,७०,२९०.००	
	<u>६) निव्वळ तोटा</u>		<u>५,९३,५५,१३९.९६</u>
<u>१६,६३,२८,५०४.२४</u>	<u>एकूण बेरीज</u>		<u>२५,८६,३६,४९५.२४</u>

श्री. अमृतलाल हसानंद पमनानी
(उपाध्यक्ष)

श्री. सुधीर शरदचंद्र गांधी
(अध्यक्ष)

तपासले सामान्य शेन्यास पात्र राहून बरोबर आहे
मे. हिरेमठ पाटील उदगिरी अँड असोसिएट्स
चार्टर्ड अकौंटंट्स
फर्म रजि. नं. १२९८५६ डब्ल्यु
श्री. दरेश चन्नप्पा पाटील (पार्टनर) मेंबर नं. १३१५२४
UDIN-26131524QIBMBO2378



नमुना क्र. एन-२
(कलम ८१ आणि नियम ६९(३) पहा
स्वतंत्र लेखापरिक्षकांचा अहवाल

प्रति,
सभासद,

विद्यानंद को.ऑप. बँक लि. सोलापूर

१३, बुधवार पेठ, बाळीवेस, सोलापूर - ४१३ ००२.

वैधानिक लेखापरिक्षकांचा आर्थिक हिशेबपत्रकांवर अहवाल

१) विद्यानंद को.ऑप. बँक लि. सोलापूर या बँकेच्या दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकासहित हिशेबपत्रकांचे लेखापरिक्षण आम्ही पूर्ण केले असून दि. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत लेखापरिक्षण केलेल्या हिशेबपत्रकात महत्वपूर्ण हिशेबविषयक धोरणे आणि अन्य स्पष्टीकरणयुक्त माहितीचा सारांश समाविष्ट करण्यात आला आहे.

आर्थिक हिशेबपत्रकांबाबत व्यवस्थापनाची जबाबदारी

२) महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, बँकींग विनियमन अधिनियम १९४९ आर.बी.आय./नाबार्ड आणि त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमानुसार ही आर्थिक हिशेबपत्रके तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर आहे. या जबाबदाऱ्यांकडे फसवणूक वा चुकीमुळे महत्वाच्या गैरविधानांमधून मुक्त असलेली आर्थिक हिशेबपत्रके बनविण्याशी निगडित असलेली अंतर्गत नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल इ. चा समावेश आहे.

लेखापरिक्षकाची जबाबदारी

३) आमच्या लेखापरिक्षणाच्या आधारे या आर्थिक हिशेबपत्रकांवर मत व्यक्त करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही भारतीय लेखापरिक्षकांच्या चार्टर्ड अकाउंटंट्सना लागू मानकांनुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, बँकींग विनियमन अधिनियम १९४९ आणि आर.बी.आय. कायद्यांतर्गत तरतूदींच्या अधीन राहून आमचे लेखापरिक्षण केले आहे. सदर मानकांनुसार आम्ही नैतिक धोरणांचे पालन करणे व बँकेची आर्थिक हिशेबपत्रके महत्वाच्या गैरविधानांपासून मुक्त आहेत की नाहीत याबाबत वाजवी खात्री करून आमच्या लेखापरिक्षणाचे नियोजन आणि पालन करणे जरूरीचे आहे.

४) आर्थिक हिशेबपत्रकात नमूद रक्कम वा त्यांचे सादरीकरण यासंदर्भात लेखापरिक्षण पुरावे मिळविण्यासाठी एक विशिष्ट कार्यपद्धत लेखापरिक्षणात समाविष्ट असते. ही निवडलेली कार्यपद्धत लेखापरिक्षकांच्या मतावर आधारित असून त्यात हिशेबपत्रकात नमूद फसवणूक वा चुकीमुळे झालेल्या महत्वाच्या गैरविधानांच्या जोखमीच्या मुल्यांकनाचा समावेश आहे. परिस्थितीनुसार लेखापरिक्षणाची कार्यपद्धत ठरवताना, लेखापरिक्षक बँकेची हिशेबपत्रके तयार करतेवेळी वा त्याच्या सादरीकरणाशी निगडित अंतर्गत नियंत्रण यंत्रणावर अवलंबून राहतात. लेखापरिक्षणामध्ये हिशेबाच्या धोरणांची योग्यता आणि व्यवस्थापनाने केलेल्या हिशेबांच्या अंदाजपत्रकाच्या वाजवीपणाचे मुल्यांकन तसेच आर्थिक हिशेबपत्रकांच्या एकूण सादरीकरणाचे मुल्यांकन यांचा समावेश आहे.

५) आम्हास विश्वास आहे की, लेखापरिक्षणासाठी आम्ही मिळविलेल्या पुरावा आमच्या लेखापरिक्षणाला आधार देण्यासाठी पुरेसा व योग्य आहे.

मत

६) आमच्या मते आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि आम्हाला देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार सदर हिशेब पत्रके व त्यातील मुद्दे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि बँकींग विनियमन अधिनियम १९४९ आणि इतर लागू असलेले कायदे व निबंधकाकडून जारी करण्यात आलेली परिपत्रकानुसार भारतात सर्वसाधारणपणे स्विकारलेल्या हिशेबतत्वांनुसार बँकेला आवश्यक असलेल्या पद्धतीनुसार वास्तववादी व योग्य स्वरूप दर्शवितात.

(अ) ताळेबंद पत्रकाच्या बाबतीत ३१ मार्च २०२६ पर्यंत बँकेच्या कारभाराची स्थिती

(ब) नफा तोटा पत्रकाच्या बाबतीत दि. ३१ मार्च २०२६ अखेर खर्चापेक्षा जास्त असलेले उत्पन्न

इतर कायदेशीर आणि नियामकीय बाबींवर अहवाल :

७) बँकींग विनियमन अधिनियम १९४९ कलम २९ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या तरतुदीनुसार ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा पत्रक तयार करण्यात आले आहे.

८) आम्ही निरीक्षण नोंदवितो की :

(अ) आमचे ज्ञान आणि विश्वासानुसार आमच्या लेखापरिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व स्पष्टीकरण आम्हाला मिळालेल्या असून ते समाधानकारक आहे.

(ब) आमच्या निदर्शनास आलेले बँकेच्या व्यवहार हे बँकेच्या अधिकारक्षेत्रात आहेत.

(क) बँकेचे कार्यालय आणि शाखा येथून मिळालेली माहिती आमच्या लेखापरिक्षणाच्या दृष्टीने पुरेशी आहे.

९) आमच्या मते, बँकेने स्वीकारलेले लेखा मानके, एएस३, एएस १०(सुधारित) आणि एएस २२ वाळता बँकांना लागू असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) निर्धारित केलेल्या मानकांशी सुसंगत आहेत.

१०) आम्ही पुढीलप्रमाणे अहवाल सादर करतो की :

(अ) या अहवालाशी निगडित असलेला ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक बँकेने ठेवलेल्या हिशोबी पुस्तकांशी व पत्रकांशी जुळता आहे.

(ब) आमच्या मते व आम्ही केलेल्या हिशोबी पुस्तकांच्या परिक्षणानुसार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा व नियम तथा बँकेच्या पोटनियमानुसार आवश्यक असणारी हिशोबी पत्रके योग्यरितीने ठेवली आहेत.

(क) शाखा लेखापरिक्षकांनी केलेल्या शाखांच्या हिशोबांचा अहवालानुसार आम्ही आमचा अहवाल आम्हाला योग्य वाटेल अशा पद्धतीने तयार केला आहे.

(ड) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बँकेला 'ब' वर्गीकरण देण्यात आला आहे.

ठिकाण - सोलापूर

तारीख : १८ जून २०२६

मे. हिरेमठ पाटील उदगिरी अँड असोसिएट्स

चार्टर्ड अकौंटंट्स

फर्म रजि. नं. १२९८५६ डब्ल्यु

श्री. देश चन्नप्पा पाटील (पार्टनर) मॅबर नं. १३१५२४

UDIN-26131524QIBMBO2378



SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

1. Accounting Convention:

The accompanying Financial Statements have been prepared to comply in all material respects with mandatory accounting standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI), generally accepted practices prevailing within the Banking Industries in India & the relevant provisions of the Banking regulation Act (as applicable to Co-Operative Societies) 1947 & The Maharashtra Co-Operative Societies Act, 1960. The Financial Statement have been prepared the Historical Cost Convention, on the accrual basis accounting with certain exceptions.

2. Use of Estimate:

The preparation of financial statements is in conformity with and in accordance with the generally accepted accounting principles, requires bank, to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities at the date of the Although, these estimates are based upon Bank's best knowledge of current events and actions, actual results could differ from these estimates.

3. Investments:

In accordance with RBI guidelines, Investments are classified are classified as Held to Maturity (HTM) only.

Investments purchased at discount are stated at purchase price.

4. Fixed Assets and Depreciation:

a. Fixed Assets are stated at Historical Cost, net of depreciation. Incidental expenses incurred on acquisition and installation of the assets are capitalized as cost of fixed assets.

b. Depreciation is calculated on written down value basis on fixed assets.

c. Fixed Assets are depreciated at the rates considered appropriate by the management which are as under:

Particulars	Rate	Method
Furniture & Fixers	15%	WDV
Dead Stock, Lockers	10%	WDV
Computer & Software	33.33%	WDV

5. Advances:

a. In accordance with the RBI guidelines, advances are classified in to standard, Sub-standard, Doubtful & Loss assets and provision thereon is made.

b. As per guidelines issued by RBI general provision is made in all standard assets, at rates specified by RBI from time to time.

6. Revenue Recognition:

a. Interest on loans and advances is accounted for on accrual basis, except for interest on Non-Performing Assets, which is accounted

for only on its actual realization in cash, as per RBI directives.

7. Employee Benefits:

a. Bank's contribution to provident fund is charged to profit & loss account as per the provisions of Employees Provident Fund Act.

b. Bank has opted for the group Gratuity Scheme of L.I.C. Contributions paid to the LIC are charged to Profit & Loss Account.

8. Net Profit:

The Net Profit or Loss is arrived at after making provision for the following:

a. Bad and Doubtful Debts b. Income Tax c. Audit Fees

NOTES TO ACCOUNTS

1. Contingent Liabilities:

Particulars	31.03.2025	31.03.2026
Bank Guarantees (in lakhs)	Rs. 53.08	Rs. 54.61

2. Segment Reporting: Segment Reporting has not been made, since there were only banking operations.

3. Related Party Disclosures: The Bank is a co-operative Society under the Maharashtra State Co-Operative Societies Act, 1960 and there are no related parties requiring a disclosure under Accounting Standard 18 (AS 18) issued by The Institute of Chartered Accountants of India, other than one Key Management Personnel (KMP), viz. Mr. Dinkar Purshottam Deshmukh General Manager of the bank. However, in terms of RBI circular dated March 29, 2003 he being single party coming under the category, on further details thereon need to be disclosed.

4. Impairment of Assets: The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets as such no such provision under accounting standard 28 on impairment of assets (AS 28) issued by ICAI is required.

5. COVID-19 Policy: Bank has formed COVID-19 Policy to implement various circulars and directives issued by the RBI from time to time. Instructions related to Asset Classification, Income Recognition and related provisioning, as made applicable to F.Y. 2020-21, has been incorporated therein and followed accordingly.



परिशिष्ट “अ”

बँकेचे नांव	विद्यानंद को-ऑप.बँक लि., सोलापूर
पत्ता	१३, जैन बोर्डिंग कॉम्प्लेक्स, बाळीवेस, बुधवार पेठ, सोलापूर - ४१३००२
रजिस्ट्रेशन नंबर व तारीख	रजि. नं. एस.यु.आर / बी.एन.के./ (ओ)/१२४ सन १९९७-९८, दि. १९/०६/९७
आर.बी.आय.लायसन्स नं. व. तारीख	यु.बी.डी/महाराष्ट्र १४७२ पी. दि. २४/०९/९७
कार्यक्षेत्र	सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हे.
तपशील	३१ मार्च २०२६
मुख्य कार्यालय व एकूण शाखा	मुख्य कार्यालय व शाखा ७
सभासद संख्या	४,१२८
वसूल भाग भांडवल	१२,०३,६७,६७५.००
ठेवी { बचत ठेवी चालू ठेवी मुदत ठेवी एकूण ठेवी :-	२०,०२,८७,९७१.२१ १४,४७,२९,९०२.६७ १,६१,७८,२५,५२७.८४ <u>१,९६,२८,४३,४०१.७२</u>
एकूण गंगाजळी व इतर निधी	२१,९१,३२,८९७.१६
कर्जे { तारणी बिनतारणी एकूण कर्जे :-	१,२०,०६,५०,४८४.१९ ४१,७२,०४७.९६ <u>१,२०,४८,२२,५३२.१५</u>
प्रमाण { अग्रक्रम क्षेत्रासाठी दुर्बल घटकासाठी	७८.९३% ११.१०%
उचललेली कर्जे	-
गुंतवणूक	८६,५३,४७,८४२.००
ढोबळ एन.पी.ए	२२.९२%
निव्वळ एन.पी.ए	२.७४%
ऑडिट वर्ग	‘ब’
तोटा	५,९३,५५,१३९.९६
प्रती सेवक व्यवसाय	६ कोटी ७३ लाख
एकूण कर्मचारी { सरव्यवस्थापक सिनिअर ऑफिसर ज्युनिअर ऑफिसर इतर कर्मचारी एकूण:-	१ ० ० ४६ <u>४७</u>
खेळते भांडवल	२,४१,६६,६५,०६८.००



विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर



सन २०२६-२०२७ सालाचे अंदाज नफा-तोटा पत्रक

(आकडे रु. लाखात)

तपशील खर्चबाबी	अंदाज २०२५-२६	प्रत्यक्ष खर्च	अंदाज २०२६-२७	तपशील उत्पन्नबाबी	अंदाज २०२५-२६	प्रत्यक्ष उत्पन्न	अंदाज २०२६-२७
ठेवीवरील दिलेले व्याज	१२४५.००	१२६२.३८	१३१०.००	कर्जावर मिळालेले व्याज	१०५०.००	१११५.८९	११५०.००
कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते	१३५.००	१२३.१९	१४०.००	गुंतवणूकीवरील व्याज	६५०.००	७८४.८६	७५०.००
संचालक मंडळ प्रवास व भत्ते	५.००	०.००	५.००	कमिशन व हुंडणावळ	३.५०	४.००	४.५०
भाडे, म्यु.कर, दिवाबत्ती व विमा	६०.००	६२.००	६५.००	लॉकर भाडे व इतर	११०.००	८८.०६	१००.००
टपाल, तार, दूरध्वनी	२.८०	१.६९	२.३०		०.००	५९३.५५	०.००
लेखापरीक्षण फी	७.००	५.००	७.००				
घसारा / दुरुस्ती	२०.००	२०.१३	२५.००				
स्टेशनरी छपाई, जाहिरात	२.५०	२.९८	३.२०				
कायदेविषयक खर्च	१.५०	१.६०	२.००				
इतर खर्च	२६.००	३०.००	४०.००				
तरतूद	२००.००	१०१३.००	३००.००				
निव्वळ नफा	४३.७०	०.००	३५.००				
इन्कम टॅक्स	६५.००	६४.३९	७०.००				
एकूण	१८१३.५०	२५८६.३६	२००४.५०	एकूण	१८१३.५०	२५८६.३६	२००४.५०

विविध आर्थिक प्रमाणके (Financial Ratios) खालील तपशीलानुसार आहेत.

Sr. No.	तपशील/Particulars	२०२५	२०२६
A	CRAR	१४.९१%	१३.१०%
B	Working Capital Results :		
1	उत्पन्नाचे ठेवीचे शेकडा प्रमाण / (Income to Deposit)	९.५०%	१०.१५%
2	खर्चाचे ठेवीचे शेकडा प्रमाण / (Expenses to Deposit)	९.२९%	१३.१८%
3	सेवकांचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण / (Staff Cost of working capital)	०.६०%	०.५२%
4	इतर खर्चाचे ठेवीचे शेकडा प्रमाण / (Other Expenses to Deposit)	२.८३%	१२.५४%
5	व्याजाचे कर्जाशी प्रमाण / (Interest Received To Loans)	८.५२%	९.२६%
6	निधी उभारण्याचा दर / (Cost of Fund)	६.४६%	६.४३%
7	ढोबळ नफ्याचे भांडवलाशी प्रमाण / (Gross Profit to working capital)	१.०७%	१.७४%
C	Cost Management Results :		
1	व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण / (Cost Management to working capital)	०.००%	०.००%
2	व्यवस्थापन खर्चाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण / (Cost Management to total Income)	०.००%	०.००%

Sr. No.	तपशील/Particulars	२०२५	२०२६
3	सेवकांच्या खर्चाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण / (Staff cost to total income)	७.५९%	७.५९%
D	Profitability Results :		
1	निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण / (Net profit to working fund)	०.१७%	- २.४६%
2	निव्वळ नफ्याचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण / (Net profit to total Income)	२.१६%	- २९.७८%
3	एकूण उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण / (Total Income to working capital)	७.८९%	- ८.२५%
E	Others		
1	कर्जाचे ठेवीशी प्रमाण / (C.D.Ratio)	६४.३८%	६१.३८%
2	प्रति कर्मचारी व्यवसाय (रु. लाखात) / (Bussiness per employee)	५४३.००	६७३.९७
3	प्रति शाखा व्यवसाय (रु. लाखात) / Bussiness per Branch	४१११.३१	४५२५.२४



Notes on Accounts/ Disclosure norms as per RBI guidelines

Sr. No.	Particulars	2024-2025	2025-2026
1	Capital Adequacy Ratio	14.91%	13.10%
2	Gross NPA Ratio	24.15%	22.92%
3	Net NPA Ratio	12.69%	2.74%
		Rs. in Lakh	Rs. in Lakh
4	Profit per Employee	0.68	- 12.62
5	SLR Investment	4389.19	5788.51
6	Non SLR Investment	0.01	0.01
7	Investment in Bank's	3349.49	2206.49
8	Investment fluctuation Fund	-	-
9	Deposit Insurance Premium (DICGC)	23.10	23.64
10	Provision Made Towards NPAs (BDDR)	175.00	1013.00
11	Provision made Towards Standard Assets	30.20	30.20
12	Advances To Real Estate/Construction	439.53	414.47
13	Advances to Housing	535.23	804.35
14	Advances to Directors & their relatives	NIL	NIL
15	Fixed Assets-Valuation / Revaluation	NIL	NIL
16	Foreign Currency Assets & Liabilities	NIL	NIL
17	Penalty imposed by RBI	NIL	NIL
18	Non performing Non-SLR Investment	NIL	NIL
19	Advances against Shares& Debentures	NIL	NIL
20	Restructured Accounts	NIL	NIL
21	Investments in Govt. Securities		
	Face Value	Book Value	Market Value
	5800.00	5788.52	5801.00



मुख्य शाखा, बाळीवेस



नातेपुते शाखा



अकलुज शाखा



पंढरपूर शाखा



विजापूर रोड सोलापूर शाखा



फलटण शाखा



इंदापूर शाखा



बँक CBS प्रणाली द्वारे कार्यरत आहे.

*** बँकेची ठळक वैशिष्ट्ये ***

- * संपूर्ण संगणकीकृत बँक.
- * QR सुविधा, Missed Call Alert ची सेवा उपलब्ध. (Mob. No.: 9687885211)
- * ई-पेमेंट ची सुविधा उपलब्ध (जी.एस.टी., इन्कम टॅक्स)
- * विनामुल्य आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. (नेफ्ट) सुविधा उपलब्ध.
- * सेफ डिपॉझिट लॉकरची सोय.
- * मुदतठेव तारण कर्जास ठेवीवरील व्याजदरापेक्षा फक्त १% जास्त व्याजदर.
- * बँकेच्या सर्व शाखेतून भारतातील प्रमुख शहरातील डी.डी. अल्प दरात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत देणारी सोलापूर जिल्ह्यातील बँक.
- * ठेवीवर आकर्षक व्याजदर.
- * आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्ज योजना

सोने तारण कर्ज
विविध कर्ज योजना उपलब्ध

सेफ डिपॉझिट
लॉकर्स अत्यल्प दरात उपलब्ध.



बँकेच्या कामकाजाच्या वेळा

सकाळी १०.०० ते दु. २.०० पर्यंत
दु. २.३० ते ५.३० पर्यंत
दुसरा व चौथा शनिवार सुट्टी
रविवार सुट्टी



प्रति,

If not delivered please return to :



विद्यानंद को-ऑप. बँक लि., सोलापूर.

१३, जैन बोर्डिंग कॉम्प्लेक्स, बुधवार पेठ, बाळीवेस,
सोलापूर - ४१३ ००२. फोन नं : (०२१७) २६२५२११